WORTH INVESTMENT & TRADING CO LTD

CIN: L67120MH1980PLC343455

497/501, Village Biloshi, Taluka Wada, Thane MH- 421303 Tel:- 022-62872900 Email:worthinvestmenttrading@gmail.com Site: www.worthinv.com

09th September, 2021

To,

BSE Limited

The Manager, Corporate Service Department P.J. Towers, Dalal Street, Mumbai- 400 001

Scrip code: - 538451

Subject: Newspaper Publication of Corrigendum

Dear Sir/Madam,

With reference to captioned subject, please find enclosed herewith a copy of newspaper advertisement of the Corrigendum. The said corrigendum is published in the following newspaper as on 19th September, 2021.

Details of the Newspaper Publications are as follows:

- 1. Active Times
- 2. Mumbai Lakshadeep

Kindly take the same on your records.

Thanking you,

Yours faithfully,

For Worth Investment and Trading Company Limited

Nimit Ghatalia

Director

DIN: 07069841

NOTICE

Advertising Agencies and Clients are responsible for the advertisement published today in DAILY ACTIVE TIMES. Editor, Printer/Publisher & Our staff will not be responsible for any advertisement published in Active Times. All advertising agency Readers and well-wisher please be noted.

Union Minister Bhupendra **Yaday arrives** today on a 2-day visit to Manipur

New Delhi, (Hindusthan Samachar): union Minister for Environment, Forest & Climate Change, Labour & Employment

Bhupendra Yadav is aarriving in Imphal, Manipur today on a 2 day visit to the state. During his visit he will be meeting officials of Labour Department and Forest Department and discussing developmental projects and schemes.

PUBLIC NOTICE

ASHOK LALCHANDANI and (2) MR. ANUJ ASHOK LALCHANDANI have agreed to purchase a flat viz. B-601, SHREE SIDDHI VINAYAK TOWERS CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED, ORLEM, TANK ROAD, MALAD WEST, UMBAI 400064 having distinctive serial numbers from 196 to 200, under share certificate No. 40 and having

Any person(s) or party having any claims, objection, rights, title, lien, dispute, demand, objection whatsoever

SCHEDULE OF THE PROPERTY All that with 5 fully paid up shares of Rs. 50/- each bearing distinctive serial numbers from 196 to 200, under share certificate No. 40 and having societ registration No. Bom/WP/HSG(TC)/6004(91-92) of B-601, SHREE SIDDHI VINAYAK TOWERS CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED ORLEM, TANK ROAD, MALAD WEST,

> Janak.D.Rawal, Advocate(High Court) & Notary Public 1201, Nilanjana,

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the Public enlarge by our clients, JAGJIT GULSHAN OBEROI & FARZANA ILYAS KHATRI, hereinafter referred as the "Prospective Purchasers") that our clients intend to Purchase, Flat No. 103, on the First Floor, Admeasuring about 42.37 Sq. Mtrs. Built-up area, in the Building known as Riddhi Siddhi Apartment, Situated at Mother Teresa Road, Utta /illage, Bhayander (West), Dist.Thane 401106, at Village: Uttan, Taluka & District Thane, in the Registration District and Sub-District of Thane; (hereinafter referred as the "Said Flat").

Our clients have been represented that the said Flat is presently owned by MR. MOHD. AKHTAR ANSARI. Whereas, initially Late Shri. Mohd. Mustakim Ansari & Shri Mohd. Akhtar Ansar have jointly purchased the Said Fla from M/S. PRAKALP DEVELOPERS vide an Agreement for Sale date 23.12.2015, registered at the Office of the Sub-Registrar of Assurances a Thane under No.TNN-7-8841-2015 o 23.12.2015. Further, Late Shri Moho Mustakim Ansari was expired o 30.05.2021 leaving behind his wife & children i.e. Mehrun Nisha, Roshan Khatoon, Mobin Ansari, Raish Ansar Reshma Khatoon, Wasim Ansari, Mosii Ansari, being the legal heirs of the deceased and confirming party.

Our client through this Publication hereby called upon the public enlarge that If any person/s have any claim/s of Flat and/or shares or any part or portio thereof by way of inheritance, share sale, purchase, mortgage, lease, lien license, gift, attachment, or within 15 (Fifteen) days from the date of publication of this notice shall lodge their respective claims, objections at ou office having address as mentioned pelow, failing which the claims, if any, o such person shall be treated as waive and/or abandoned and not binding or

Rajendra Singh Rajpurohit

Advocate High Court, Mumbai Shop No. 9, Asmita Orient CHS Ltd., Near Asmita Club, Mira Road (E), Dist. Thane: 401107.

society registration No. Bom/WP/HSG(TC)/6004(91-92) from seller MR.SUNIL CHANDAN KARNANI.

with respect to the said Flat as described in the Schedule nereunder by the way of sale, exchange, mortgage, lease pledge, gift, tenancy, leave and license, trust, nheritance, bequest, hypothecation, easement, lien harge, occupation, pre-emption, possession or otherwise are required to make the same known in writing to the undersigned within a period of 15 days from the date of Publication thereof, with notarized documentary proof/evidence thereof ,or otherwise any such purported claim/ objection, interest or demand shall be unaccentable, inadmissible and deemed to be waived, abandoned, given up or surrendered & false to all intents and purposes.

valedictory ceremony of the Indian Audit and Accounts Service Officer Trainees of 2018 and 2019 batches at the National Academy of Audit and Accounts in Shimla today. The President said that past 18 months have been very trying for the country. Economy was badly disrupted due to COVID-19 pandemic. Government has taken various fiscal measures to alleviate distress and for welfare of the poor.

New

Samachar) : Audit

gaining

understanding of system

and place CAG in a good

position of suggesting

President

Kovind.

He

impact

service

improvements,

it to them that these scarce resources are put to best possible use and are most effectively used for welfare of the poor and needy. CAG has a very important role in this. Kovind said that

CAG need to be aware

opportunities

systemic improvements.

providing inputs

These are often financed

through money, which

may be said to have

been borrowed from

children

grandchildren. We owe

and

performing

function

of

for

of system: Kovind Delhi, Audit engagements (Hindusthan unique provide opportunity of gaining engagements provide deep understanding of system and place a unique opportunity deep CAG position of suggesting improvements. Governments would take serious note of Ram advice made by an CAG. institution like was speaking at the This would positively

our

public

Audit engagements provide

a unique opportunity of

gaining deep understanding

standards. He said that for citizen-convenience, government processes increasingly getting digitalized. Fast expanding technology frontier has reduced distance between State and citizens. Through direct benefit transfer, money can reach the poorest citizen in the most remote corner of the country at the push of a computer button. From audit perspective this is ?small challenge? and ?huge Using opportunity?. advanced analytics tools, information from large volumes of data can be weaned out without travelling afar. This can make the audit engagements efficient. focused and Systemic red flags can be raised at an earlier stage. He said that we have to keep pace with evolving technology landscape. He also expressed confidence that CAG is seized of the

Income Tax Department conducts searches in Mumbai and other regions

Delhi,

(Hindusthan Samachar : The Income Tax Department conducted a search and seizure operation at various premises of a prominent actor in Mumbai and also a Lucknow based group of industries engaged infrastructure development. Total 28 premises spread over Mumbai, Lucknow, Kanpur, Jaipur, Delhi, and Gurgaon have been covered in the search operation. During the course of search at the premises of the actor and his associates, incriminating evidences pertaining to evasion have been found. The main modus operandi followed by the actor had been to route his unaccounted income in the form of bogus unsecured loans from many bogus entities. Investigations so far have revealed use of twenty such entries, the providers of which, on examination, have accepted on oath to have given bogus accommodation entries. They have accepted to have issued cheques in lieu of cash. There have been instances where professional receipts have been camouflaged as loans in the books of accounts for the purpose of evasion of tax. It has also been revealed that these bogus loans have

been used for making

investments acquiring properties. The total amount of tax evaded unearthed so far, amounts to more than Rs. 20 crore.

The Charity Foundation incorporated by the actor on 21st July, 2020 has collected donations to the tune of Rs 18.94 crore from 01.04.2021 till date, out of which it has spent around Rs. 1.9 crore towards various relief work and the balance of Rs. 17 crore has been found lying unutilized in the bank account of the Foundation till date. It is seen that funds to the tune of Rs. 2.1 crore have also been raised by the Charity Foundation from overseas donors on a crowd funding platform in violation of FCRA regulations. The simultaneous search operations carried out at various premises of an Infrastructure group in Lucknow in which the said actor has entered into a joint venture real estate project and invested substantial funds, have resulted unearthing incriminating evidences pertaining to tax evasion and irregularities in the books of account. The search has revealed that the said Group is involved in bogus

billing of subcontracting

expenses and siphoning

off of funds.

VACCINATION CAMP SET UP AT VALSAD STATION FOR THE BENEFIT OF PASSENGERS & RAILWAY EMPLOYEES





: Under Mumbai good governance initiative, a vaccination camp aptly termed Vaccination Mahaabhiyaan was set up at Valsad railway station Friday, September, 17th 2021, in collaboration with Western Railway Valsad District administration, for the benefit of passengers as well as railway employees.

According to a press release issued by Shri Sumit Thakur - Chief Public Relations Officer Western Railway, the vaccination camp was conducted under aegis of Area of Valsad Manager railway station as well as Collector of Valsad & District Development Officer - Valsad. A team of medical staff was deputed at the entry/ exit point of Valsad station to vaccinate the passengers the railway employees. The process to get vaccinated at this camp was very simple & easy and does not require prior any registration. done instantly the team in just few minutes.

With this initiative, Western Railway and state administration are working hand in hand with a people-centric approach to facilitate the vaccination to the citizens. More such vaccination camps are scheduled at Valsad, Vapi and Umargam railway stations.

PUBLIC NOTICE

LOSS OF SHARE CERTIFICATE Notice is hereby given that the Certificate(s) for the under mentioned Equity Shares of the Company have been Lost/ Misplaced and the Holder(s)/ Purchaser(s) of the said Equity Shares have applied to the Company to issue duplicate Share Certificate(s)

Any person who has a claim in request of the said Shares should lodge the same with the Company at its Registered Office at M/S Indo Amines Ltd, Address : W-44, MIDC, Phase II, Dombivali (east), Thane, Maharashtra - 421203

within 21 Days from this date else the company will proceed to issue duplicate certificate(s) to the aforesaid applicants without any

Date : 19.09.2 Place : Mumb		Dhirajlal Lavji Khan (NAME OF SHAREHOLD					
D00070	Dhirajlal Lavji Khandor	6644	2262401 to 2262500				
Folio No.	Name of shareholder	Certificate No.	Distinctive Nos				
turtner information. Details of Certificate are as follows							

PUBLIC NOTICE

JORAJKAR AND MRS. DAYA RAVINDRANA

D-2/32, Shreeji Tower, Anand Park, Nea

rreerang Society, Thane (w) 400601 who hav urchased the aforesaid Flat from MRS. DISH

NITIN MEDHEKAR vide Agreement For Sal

dated 02.04.2002 and Registered the san

aving Doc. No. TNN1-2056-2002. MRS. DISH

NITIN MEDHEKAR had purchased the sai

property from SHRI, DAMODAR BALKRISHN

BANE vide Agreement dated 15.09.1994 an

Registered the same having Doc. No. TNN1

5995-1994. SHRI. DAMODAR BALKRISHN

Agreement dated 16.10.1993. SHRI VASAN

MARUTI BHUIBAL had nurchased the sai

property from M/S. SHREEJI DEVELOPERS vid

The Agreement dated 16.10.1993 i

has filed an FIR at Rabodi Police Station, Than 10.07.2021. If, anyone finds the same or has an claims about the same then suc

person/s can contact me within 15 day

DATE: 19/09/2021 Adv. Shital Kadam Chavan

B-101. Shri Sai SamarthCHS.. Kharigaor

Azad Chowk, Kalwa, Thane 400605

Agreement for Sale dated 01.02.1988.

from issue of this notice.

PUBLIC NOTICE Smt Tahera Y Kalimi Member of the Soonawala Co-operative Housing Soc Ltd having Address at 13/15 Arab Lane, Grant road (east) Mumbai- 4000 08 and hold Flat no: A/502 in the building of the society, died on 3RD April-2021 with making nomination in favor of Four as follows. 1) Mubaraka Jaliwala (Neace) 2) Quaid Johar Y Kalimi Nephew) 3) Kaizer Y Kalimee (Nephew) & 4) Shabbir Y Kalimi (Nephew).

while

oversight

The Society hereby invites Claims or objection from the heir or heir or other claimants objectors to the transfer of the said Shares and the interest of the deceased member in the Capital property of the society within a period of 15 days from the publication of this notice, If no Claim/ Objections are eceived within the period prescribed above nember in the Capital/Property of the society n such manner as is provided in the bye-Laws of the society.

For And On Behalf of Soonawala Co-operative Housing Soc Ltd Chairman.

PUBLIC NOTICE Notice is hereby given that the Original Agreement for sale dated 12/06/1982 & executed between M/s Pradhan Enterprises being a registered partnership firm and Builder, and Mr. K. V. VENKATACHALAM (Principal Purchaser) in respect of Flat No.06, New Pushkaraj Co-operative Housing Society Ltd., Kopar Cross Road, Shastri Nagar, Dombivli (West) 421202, Dist -Thane, is not traceable.

My client, MR. N. VENKETRAMAN is now member and shareholder in respect of Flat No.06, on the First floor of New Pushkaraj Co-operative Housing Society Ltd. the Said Flat and connected Shares were transferred to the name of my Client as per Sale agreement 08/02/2006 and registration No. 00527-2006, Kalyan 3

My client intend to transfer/sell & getting loan the above said flat If any person has any objection for the sale of the said flat or getting loan as well as finds above mentioned original agreement dated 12/06/1982 (Principal Purchaser document) and registration receipt, he/ she/they shall inform the same in writing within 14 days of publication of this notice at below mentioned address. If any objection is not received within given period, My clients will proceed the procedure of sale of the above mentioned flat.

The Missing document report is lodged at Vishnunagar Police Station bearing Missing Registration No.803 dated 31/08/2021

Date: 16/09/2021 01, Venuninad (Trupti) Society

Thakurwadi, Pt. Deendayal Cross Road, Dombivli (West), Dist-Thane. Mob : 9867265109

sd/-(Mrs. Yogita A. Jadhav) Advocate

HANGE OF NAME

HAVE CHANGED MY OLD NAME REETA SUNIL MISHRA TO NEW NAME RITA SUNIL MISHRA AS PER DOCUMENTS

I HAVE CHANGED MY OLD NAME JAINAR REE KALIM SHAH TO NEW NAME ZAINAB KALIM SHAH AS PER MAHARASHTRA GOVERNMENT GAZZETE NO. (M-2114249)

I YUVARAJ VITTHAL AIWALE HAVE CHANGED MY NAME TO YUVRAJ VITTHAL AIWALE AS PER DOCU-

I HAVE CHNGED MY NAME FROM HAZARA MOHD HANIF SHAH TO HAJRA HANIF SHAH AS PER DOCU- | I HAVE CHANGED MY NAME FROM

I HAVE CHANGED MY NAME FROM SHAH AS PER DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM INTEZAR AHMED HIMAYAT AHMED OLD NAME: SAMPADA NIKHIL SALVI SHAIKH TO INTEZAR HIMYATAHMAD | TO NEW NAME : SAMPDA MILAN SHAIKH AS PER DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM JAMIL AHAMAD MOHAMMED JAHANGEER TO JAMIL AHMED MOHAMMED JAHANGIR SAYYED AS PER DOCUMENTS. I HAVE CHANGED MY NAME FROM

MANISHA MACHHINDRA PHADKE TO MANISHA MITESH NANDY AS PER MAHARASHTRA GADGET NUMBER (M-2162342) HAVE CHANGED MY NAME FROM

DHRIYATI ANIL SHAH TO DHRIYATI ANIL NANDU AS PER DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM VIJAYKUMAR CHHAGANLAL BHAGAT TO VIJAY CHHAGANLAL BHAGAT AS PER DOCUMENTS.

MANSOORI SUMAIYA ABDUL LATIF (OLD NAME) TO SUMAIYA ABDUL MOHD HANIF SHAH TO HANIF HABIB | LATEEF MANSURI (NEW NAME) AS PER DOCUMENT

KAMAT

Worth Investment and Trading Company Limited Regd. Office:registered office 497/501, Village Biloshi, Taluka Wada, Thane MH- 421303 L67120WB1980PLC032932

We have issued a Corrigendum to Notice of the 41st Annual General Meeting of the Company to be held on Monday, 20th September, 2021 at 09:15 a.m. . In the Pt (xii) of the Explanatory statement, in item no 4, the following shall be mentioned:

CORRIGENDUM

Sr no	Name of the Proposed Allottee	Name of the Ultimate Beneficial Owner		ity olding	Number of warrants / Equity shares proposed to be issued	Post issue holding (allotme Equity sh and exer convers of warra	(After int of nares rcise/ sion ints)
			Number of Equity shares	,,,		Number of Equity shares	%
1	Tejpal Ambalal Shah HUF	Tejpal Ambalal Shah - Karta	0	0.00%	100000	100000	0.39%
2	Suraj Tradelinks Pvt Ltd	Nimit Ghatalia Director Rajesh Ghatalia – Director and Shareholder Bina Ghatalia Shareholder	150000	4.57%	400000	550000	8.42%
3.	Nimit Impex Pvt Ltd	Nimit Ghatalia Director Rajesh Ghatalia – Director and Shareholder) Bina Ghatalia Shareholder	150000	4.57%	400000	550000	8.42%
3.	Ketul Enterprises Pvt Ltd	1. Ketul Jhatakia – Director & Shareholder 2. Atul Zatakia – Director & Shareholder	0	0.00%	100000	100000	1.53%

2.In Explanatory statement Item no 4 Section 55 of Companies act, 2013 shall be omitted In pt(xi), Allottee name is 'Ambalal' (not Anbalal) and second last allottee name is Kavita Jhatakia and (not Kavit A Zatakia). In pt (v) the equity shares are infrequently traded and (not frequently traded). In pt (iv) relevant date is 20th August, 2021 (not 21st August, 2021). In pt (xv) wordings will be none of the Directors and Promoters is as fugitive economic offender as defined under the SEBI ICDR Regulations. In pt (vi) Wordings wil be All Promoters and one Director have indicated their intention to subscribe to the Preferential issue. 163(1)(g) mentions undertaking that the issuer shall re-compute the price of the specified securities in terms of the provision of these regulations where it is required to do so and 163(1)(h)mentions undertaking that if the amount payable on account of the re-computation of price is not paid within the time stipulated in these regulations, the specified securities shall continue to be locked- in till the time such amount is paid by the allottees will be added after pt (xii)

In notice Resolution no 4, wordings, 'To consider and thought fit to pass the following resolution as Special Resolution' are not printed and relevant date is 20th August 2021(not 21stAugust, 2021)

I.In regards to valuation and pricing if the pricing received from independent valuer is greater/accordingly that pricing will be considered Date :September 18, 2021 By Worth Investment and Trading Company Limited

Mr. Nimit R Ghatalia

Home First Finance Company India Private Limited CIN:U65990MH2010PTC240703,

Website: homefirstindia.com Phone No.: 180030008425 Email ID: loanfirst@homefirstindia.com

APPENDIX- IV-A [See proviso to rule 8 (6)] SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement)

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Co-Borrower (s) as per column (ii) that the below described immovable properties as per column (iii) mortgaged/charged to the Secured Creditor, the physical possession of which has been taken by the Authorised Officer of Home First Finance Company India Limited for realization of its dues plus interest as detailed hereunder and whereas consequent upon failure to repay the dues, the undersigned in exercise of power conferred under Section 13(12) of the said Act proposes to realize dues by sale of the said property/ies and it will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" as described hereunder. The auction will be conducted "On Line", for the recovery of amount due from Borrower (s) and Co-Borrower (s) as per column (i), due to Home First Finance Company India Limited.

Sr. NO	Name Borrower (s) and Co-Borrower (s)	PROPERTY	/ ADDRESS	Date of Demand Notice	Demand Notice Amount	Date of Possession	Reserve Price Amount	EMD Amou		Date and Time of Auction	Last Date & Time of Submission Of Emd & Documents	Number of Authorised Officer
1.	Anwar Yusuf Shaikh, RESHMA ANWAR SHAIKH	306 1A Tulsi Kalash Tulsi Estates O Near Divya Hotel, Neral, Karjat Raigad		04-Jul-21	12,53,919	07-Sep-21	12,95,946	1,29,5	595	20-10-2021 (11am-2pm)	18-10-2021 (upto 5pm)	9770491073
2.	Archana Ravikant Pawar, Ravikant Bandu Pawar	Flat No. 309, B - Wing, Orchid Residency, Opp Samyak Sanka College, Adavli, Dhokali, Hajimalang road, Kalyan East mumbai 421306		04-Jul-21	11,26,618	07-Sep-21	9,28,000	92,8	300	20-10-2021 (11am-2pm)	18-10-2021 (upto 5pm)	9082349344
3.	Dinesh Pancha Patel , Jasuben Panchalal Patel	Flat No. 302, Building 2 ,TYPE A ESG Sankul C WING Survey no. 84/5, Near Polytechnic College, Mhaskal Phata, Kalyan- goveli Road, Village Ankhar, Titwala (east), 400601 Thane 400601		04-Jul-21	19,65,931	07-Sep-21	18,52,500	1,85,2	250	20-10-2021 (11am-2pm)	18-10-2021 (upto 5pm)	9923768111
4.	Dipak Maruti Gaikar, Poonam Vikas Tambe	304 2, Wing-B Shiv Sai Dham Residend Hissa No 11, Near Dwarka School Nar Maharashtra 421306	04-Jul-21	12,42,865	07-Sep-21	20,71,000	2,07,1	100	20-10-2021 (11am-2pm)	18-10-2021 (upto 5pm)	9923768111	
5.	Sudhirkumar Vijayprasad Soni, Binda Devi	Flat No. 204, A WING, ESG Vishwa Survey No 59/5B Goveli- Titwala Station Road Titwala East Maharashtra 421605		04-Jul-21	8,42,434	07-Sep-21	7,04,000	70,4	100	20-10-2021 (11am-2pm)	18-10-2021 (upto 5pm)	9923768111
6.	Yogesh Kamalakant Jadhav, Shobha Yogesh Jadhav	Flat No. 201 06, Wing- 26, Himalaya Co Tal Karjat Vangani, Thane Maharashtra		04-Jul-21	7,94,686	07-Sep-21	7,12,500	71,2	250	20-10-2021 (11am-2pm)	18-10-2021 (upto 5pm)	9923768111
7.	Sandesh Y Savardekar, Savita Yashwant Savardekar, Shashikant Bansi Dabhade	Flat NO. 210, Building 4, Commanders' Heera Siddhi Homes C-1 Survey No. 16/2, Karade Khurd, Near Antony Garage, panvel Panvel Maharashtra 410207		04-Jul-21	14,18,470	07-Sep-21	16,00,200	1,60,0)20	20-10-2021 (11am-2pm)	18-10-2021 (upto 5pm)	8655084459
8.	Ganesh Vishwas Koltharkar, Namita Rajaram Kadam	Flat No. 009, Ashtavinayak Residency 1, Wing A, Kaka Da Dhaba Road, Adivali Dhokali, Kalyan E kalyan 421306		05-Apr-21	7,78,306	31-Aug-21	10,19,426	1,01,9	943	20-10-2021 (11am-2pm)	18-10-2021 (upto 5pm)	9770491073
E-A	Auction Service Provider E-Auction Website/For Other terms & condition							Branch IFSC Code		Name of Beneficiary		
Help I Conta			http://www.homefirstindia https://homefirst.auctiont		912020036268117- Home First Finance Company India Axis Bank Ltd., MIDC, Andheri East.					Home First Fina	Authorized Officer, Home First Finance Company India Limited	

e-Mail id: ramprasad@auctiontiger.net and support@auctiontiger.net. Bid Increment Amount - Rs. 10,000/-. The sale will be done by the undersigned through e-auction platform provided at the Web Portal (https://sarfaesi.auctiontiger.net). E-Auction Tender Document containing online e-auction bid form, declaration General Terms & Conditions of online auction sale are available at Portal Site. To the best of knowledge and information of the Authorized Officer, there is no encumbrance on the properties. However, the intending bidders should make their own independent inquiries regarding the encumbrances, title of property/ies put on auction and claims/rights/dues/affecting the property, prior to submitting their bid. The e-Auction advertisement does not constitute and will not be deemed to constitute any commitment or any representation of Home First. The property is being sold with all the existing and future encumbrances whether known or unknown to Home First. The Authorised Officer/ Secured Creditor shall not be responsible in any way for any

third-party claims/ rights/ dues. The sale shall be subject to rules/conditions prescribed under the securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002. STATUTORY 30 DAYS SALE NOTICE UNDER THE SARFAESI ACT, 2002

The borrower/ guarantors are hereby notified to pay the sum as mentioned in the demand notice along with upto date interest and ancillary expenses before the date of e-Auction, failing which the property will be auctioned/sold and balance dues, if any

Date: 19-09-21

Sd/- Authorized Office Home First Finance Company India Private Limited



BEFORE THE HON'BLE JOINT CHARITY COMMISSIONER, GREATER MUMBAI REGION, MUMBAI. APPLICATION NO. 02 OF 2021 (Under Section 41-E of The Maharashtra Public Trusts Act, 1950) Trust Name: -"Shifakhana-E-Saifiyah Trust" P.T.R. No.:- B-856 (Mumbai)

1) Shabbir Husaini Chunawaia Age - 46 yrs, R/at: Flat No. 102, Ammar Manzil, Ghiya Compound, 2nd Hasnabad Lane Santacruz (West), Mumbai-400 054 & 1 Another }.... Applicants. V/s. 1. Shahzada Aliasgar Bhaisaheb Kalimuddin & 07 Others. }..... Respondents.

io, 1. Shahzada Aliasgar Bhaisaheb Kalimuddin, Mazoon-E-Dawat-II-Haq R/at: Saifee Mahal, A.G. Bell Marg, Malabar Hill, Mumbai - 400 006. And also at Room No. 15, Room No. 16, Cabin No. 15 (A, B, C & D) and Cabin No. 16 (A, B, C, D & E), Ghiya Compound, CTS No. H/395, H/396, H/397 and H/398, 2nd lasnabad Lane, Santacruz (West), Mumbai - 400 054.

Hasnabad Lane, Santacruz (West), Mumbai-400054.

3. Mr. Sk. Abbas Hakim,
Iat. Kasi Manzil, 16, Blue Moon, Andheri Link Road, Andheri (West). Mumbai. ..
And also at Room No. 15, Room No. 16, Cabin No. 1501 Room No. 16, Cabin No. 15
(A, B, C&D) and Cabin No. 16 (A.B.C,D & E), Ghiya Compound. CTS No. H/395, H/396,
H/397 and had Lane. Santacruz (West), Mumbai-400 054.
WHEREAS the above named applicants have filed an Application No. 02 of 2021, u's
41-E of the Maharashtra Public Trusts Act, 1950 in respect of the trust viz.
"Shifakhana-E-Saifiyah Trust", P.T.R. No. B-856 (Mumbai) and the aforesaid
application is on the board of the Hon'ble Joint Charity Commissioner, Greater
Mumbai Region, Mumbai for hearing on 20.09.2021, at 11.30 am. AND WHEREAS,
the Hon'ble Joint Charity Commissioner, Greater Mumbai Region, Mumbai vide order
dt. 17.06.2021 has summoned the above named proposed respondents to appear
before the Ld. Joint Charity Commissioner, Greater Mumbai Region, Mumbai on
20.09.2021, at 11.30 am in person or by engaging an advocate on their behalf, so you
are hereby intimated to remain present as per the said order. If you fail to remain are hereby intimated to remain present as per the said order. If you fail to remain present on the above mentioned date and time, it will be presumed that you have othing to say in the matter and the case will be decided ex parte in accordance wit

awin your absence.
Public notice for appearance of respondents is given under my hand and the seal of the hon'ble Joint Charity Commissioner, Greater Mumbai Region, Mumbai on this 10tl August, 2021.

जाहिर अधिसचन

(इनसॉल्व्हन्सी ॲण्ड बॅकरप्टसी बोर्ड ऑफ इंडिया (वॉलेन्टरी लिकीडेशन प्रोसेस) रेग्युलेशन्स, २०१७ चे नियम १४ अन्वये)

डॉमिनीऑन डायमंड (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडच्या भागधारकांचे लक्ष वेधण्याकरिता

२४.0१.२00५

१४.0९.२0२१

सीए स्नेहल अरविंद कामदार

अंधेरी पश्चिम, मुंबई-४०००५८

९८६९३५१४६०

येथे सूचना देण्यात येत आहे की, **डॉमिनीऑन डायमंड (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड** यांच्या ऐच्छिक परिसमापनास १४.०९.२०२१ पासून

डॉमिनीऑन डायमंड (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडच्या भागधारकांना येथे कळविण्यात येत आहे की, बाब क्र.७ मध्ये नमूद पत्याव

आर्थिक धनकोंनी त्यांचे दाव्याचे पुरावे फक्त विद्युत स्वरूपातच सादर करावेत. अन्य इतर भागधारकांनी त्यांच्या दाव्याचे पुरावे व्यक्तिश:

परिसमापकाकडे १३ ऑक्टोबर, २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी त्यांच्या दाव्याचे पुरावे सादर करावे.

दाव्याचे चूकीचे किंवा फसवे पुरावे सादर केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल

केनरा बैंक Canara Bank

माटुंगा बाझार शाखा: शंकर मध्थम बिल्डिंग नं.३, तेलंग क्रॉस रोड,

ताबा सूचना (नियम १३(४)

(स्थावर मालमत्तेकरिता)

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियर

असेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (कायदा ५४/२००२

(यापुढे कायदा म्हणून संदर्भ) अंतर्गत **कॅनरा बॅक**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी

इंटोस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी दिनांक ०४.०५.२०२१ रोजी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार श्री. अमिन करमाली सुरानी, नसीम अमिन सुरानी आणि जामिनदार श्री. लालजीभाई

मिस्त्री चिरोदातो यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत देय रक्कम

रू.१,०३,३१५.२० (रुपये एक लाख तीन हजार तिनशे पंधरा आणि पैसे वीस फक्त) जमा

कर्जदार/जामिनदार हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/जामिनदाः

व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या

नियम ८ व ९ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या स्थावर

विशेषतः कर्जटार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की. सदर मालमत्तेसह

कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **कॅनरा** बँक, माटुंगा बाझार शाखा यांच्याकडे रू.१,०३,३१५.२० (रुपये एक लाख तीन हजार

कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध

स्थावर मालमत्तेचे वर्णन **तारणकर्ता श्री. अमिन करमाली सुरानी** व **नसीम अमिन सुरानी** यांच्या मालकीचे जमीन व इमारत असलेल्या मालमत्तेचे सर्व भाग व खंड, फ्लॅट क्र.४०९, ४था मजला, ग्रीन ॲव्हेन्यु शांती पार्क, झेवियर शाळेजवळ, मिरा रोड पुर्व, **ठाणे (पश्चिम)-४०११०७**.

बजाज हेल्थकेअर लिमिटेड **BAJAJ** नोंदणीकृत कार्यालय: ६०२-६०६, भूमी वेलोसिटी इन्फोटेक पार्क, प्लॉट क्र.बी-३९ए, बी-३९ए, बी-३९ए/१, . रोड क्र.२३, वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट, ठाणे (पश्चिम)-४००६०४. **संपर्क क्र.:**०२२-६६१७७४००,

फॅक्स:०२२-६६१७७४५८, वबेसाईट:<u>www.bajajhealth.com</u>, ई-मेल:<u>investors@bajajhealth.com</u>, सीआयएन: एल९९९९९एमएच१९९३पीएलसी०७२८९२ टपाल मतदानाकरिता संचालित ई-वोटिंगचे निकाल घोषणा कंपनी कायदा २०१३ च्या कलम् ११० सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम २०१४ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ चे नियम ४४ नुसार दिनांक १३ ऑगस्ट, २०२१ रोजीच्या टपाल मतदान सूचनेत नमुद

कंपनीने मतदान सुविधा (टपाल मतदान व ई-बोटिंग स्वरुपात) दिली होती ती १९ ऑगस्ट, २०२१ रोजी स.१०.००वा. भाप्रवे प्रारंभ व १०

कंपनीच्या संचालक मंडळाने टपाल मतदान योग्य व पारदर्शकरित्या संचालनाकरिता तपासनीस म्हणून श्री. हरेष संघवी, कार्यरत कंपनी सचिव यांची नियुक्ती केली होती. ई-वोटिंग सुविधेने प्राप्त मतांची श्री. हरेष संघवी यांनी पडताळणी केल्यानंतर त्यांनी त्यांचा अहवाल १७ सप्टेंबर

> संख्या १०२०४११८

बाजुने

मतांची %

९९.९९९७%

१०२०४१२२ ९९.९९९८%

तपासनीसांच्या अहवालावर आधारित टपाल मतदानाचा निकाल १७ सप्टेंबर, २०२१ रोजी घोषित करण्यात आला. दिनांक १३ ऑगस्ट

तपासनीसांच्या अहवालासह टपाल मतदानाने ई-वोटिंगचा निकाल कंपनीचे www.bajajhealth.com आणि बीएसई लिमिटेडच्या

साठा विभागणी/उपविभाजनाकरिता नोंद दिनांक

सेबी (एलओडीआर) रेग्युलेशन्स २०१५ चे नियम ४२ नुसार कंपनीच्या संचालक मंडळाने कंपनीचे शेअर्सचे उपविभाजन/साठा विभागण

विरोधात

मतांची संख्या

₹0

22

तपासनीसांच्या दिनांक १७ सप्टेंबर, २०२१ रोजीच्या अहवालावर आधारित टपाल मतदानाचा निकाल खालीलप्रमाणे

२०२१ रोजीचे टपाल मतदान सूचनेत नमुद ठराव १७ सप्टेंबर, २०२१ रोजी आवश्यक बहुसंख्येने मंजूर करण्यात आला.

एकूण मतांची बाजुने मतांची

मालमत्तेचा ताबा १५ सप्टेंबर, २०२१ रोजी घेतलेला आहे.

तिनशे पंधरा आणि पैसे वीस फक्त) अधिक पुढील व्याज जमा करावी.

वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतूद आहे.

माटंगा बाझार, मंबई बहन, मंबई-४०००१९

आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी००४१५/२०१७-१८/१०७३८

सिंडिकेट Syndicate

snehla.kamdar@jjkandco.com

snehla.kamdar@jjkandco.com

कंपनी निबंधक मुंबई

डॉमिनीऑन डायमंड (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड

यु१३१००एमएच२००५पीटीसी१५०७९९

४था मजला, एफओएफबी१५, आर्ट गिल्ड हाऊस, सीटीएस क्र.१२४एई, एल.बी.एस.

मार्ग, फिनीक्स मार्केट सिटी, कुर्ला पश्चिम, मुंबई, मुंबई शहर, महाराष्ट्र-४०००७०, भारत.

आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी००४१५/२०१७-१८/१०७३८

विनांक: १६.०९.२०२१

३०१-३०२, पुनम पर्ल, न्यु इंडिया एश्युरन्स कॉलनी समीर, जुहू लेन,

Superintendent () Public Trusts Registration Office, Greater Mumbai Region, Mumbai.

Date : 10 08 2021

कॉर्पोरेट व्यक्तीचे नाव

कॉर्पोरेट व्यक्तीची स्थापना तारीख

ज्या प्राधिकरणाअंतर्गत कॉर्पोरेट

मर्यादित दायित्व ओळख क्रमांक

कॉर्पोरेट व्यक्तीचे कॉर्पोरेट ओळख क्रमांक/

कॉर्पोरेट व्यक्तीचे नोंदणीकत कार्यालय व

कॉर्पोरेट व्यक्तीच्या संदर्भात दिवाळखोरी

नाव, पत्ता, ई-मेल पत्ता, दुरध्वनी

क्रमांक व परिसमपकाचे नोंद क्रमांक

आयबीबीआयकडे परिसमापकाचे ई-मेल:

दावा सादर करण्याची अंतिम तारीख

टपालाद्वारे किंवा विद्युत स्वरूपात सादर करावेत.

रिसमापकाचे नाव व स्वाक्षरी: सीए स्नेहल अरविंद कामदार

पत्रव्यवहार करिता दावा पाठविण्यासाठी ई-मेल:

व्यक्तीची स्थापना/नोंदणी

मख्य कार्यालयाचा पत्ता

प्रारंभ तारीख

मोबाईल क्रमांक:

प्रारंभ झाला आहे.

करण्यास सांगण्यात आले होते.

दिनांकः १५.०९.२०२१ ठिकाण : माटुंगा बाझार शाखा

उरावांकरिता टपाल मतदानाने कंपनीच्या सदस्यांची अनुमती घेण्यात आली होती.

सप्टेंबर, २०२१ रोजी सायं.५.००वा. भाप्रवे समाप्त झाली.

२०२१ रोजी सादर केला.

ठरावाचे तपशिल

www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत

विभागणीसाठी मान्यता २ संघटना अहवालाचे भांडवल

दिनांक: १८.०९.२०२१

वर्थ इन्व्हेस्टमेंट ॲण्ड ट्रेडिंग कंपनी लिमिटेड नोंदणीकृत कार्यालयः ४९७/५०१, गाव बिलोशी, तालुका वाडा, ठाणे,

ठिकाण : माटुंगा बाझार शाखा

दिनांकः १५.०९.२०२१

महाराष्ट्र-४२१३०३. **सीआयएन:एल६७१२०डब्ल्युबी१९८०पीएलसी०३२९३२** शुद्धिपत्रक

केनरा बैंक Canara Bank

माटुंगा बाझार शाखा: शंकर मध्थम बिल्डिंग नं.३, तेलंग क्रॉस रोड,

माटुंगा बाझार, मुंबई बृहन, मुंबई-४०००१९.

ताबा सूचना (नियम १३(४)

(स्थावर मालमत्तेकरिता)

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (कायदा ५४/२००२)

(यापुढे कायदा म्हणून संदर्भ) अंतर्गत **कॅनरा बँक**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी

इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिंता कलम १३(१२) अन्वये असलेल्या

अधिकाराअंतर्गत त्यांनी दिनांक ०४.०५.२०२१ रोजी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार श्रीमती शमसुन्नीस्सा रिफक सय्यद आणि जामिनदार श्री. अस्लम एम. शेख यांना सदर

सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत देय रक्कम रू.१,०८,६६७.७१ (रुपये एक लाख

आठ हजार सहाशे सदुसष्ट आणि पैसे एकाहत्तर फक्त) जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार/जामिनदार हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/जामिनदार

व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर

कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या

नियम ८ व ९ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या स्थावर

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह

कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **कॅनरा**

बँक, माटुंगा बाझार शाखा यांच्याकडे रू.१,०८,६६७.७१ (रुपये एक लाख आठ हजार

कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध

स्थावर मालमत्तेचे वर्णन

तारणकर्ता श्रीमती शमसुन्नीस्सा रफिक सय्यद यांच्या मालकीचे जमीन व इमारत असलेल्या

मालमत्तेचे सर्व भाग व खंड, फ्लॅट क्र.४०२, ४था मजला, हाजी युसुफ मंझिल, पुजा

प्राधिकृत अधिकारी

कॅनरा बँक, माटुंगा बाझार शाखा

सहाशे सदुसष्ट आणि पैसे एकाहत्तर फक्त) अधिक पुढील व्याज जमा करावी.

वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतूद आहे.

नगरजवळ, नया नगर, मिरा रोड पुर्व, **ठाणे (प.)-४०११०७.**

मालमत्तेचा **ताबा १५ सप्टेंबर, २०२१** रोजी घेतलेला आहे.

सिंडिकेट Syndicate

प्तोमवार, दिनांक २० सप्टेंबर, २०२१ रोजी स.९.१५ वा. होणाऱ्या कंपनीच्या ४१व्या वार्षिक पर्वसाधारण सभेच्या सूचनेचे शुद्धिपत्रक आम्ही देत आहोत.

१. सूचनेतील स्पष्टीकरण अहवालाचे टीप (१२) बाब क्र.४ खालीलप्रमाणे

अ. क्र.	नियोजित प्राप्तकर्त्याचे नाव	पर्यायी लाभार्थी मालकाचे नाव	वितरणपुर्व समभाग		वितरीत करावयाचे नियोजित	करावयाचे (समभाग		
			समभाग संख्या	%	समभाग संख्या	समभाग संख्या	%	
१	तेजपाल अंबालाल शाह एचयुएफ	तेजपाल अंबालाल शाह-कर्ता	0	0.00%	१००००	१०००००	0.39%	
?	सूरज ट्रेडलिंक्स प्रा.लि.	१. निर्मात घटालीया-संचालक २. राजेश घटालीया-संचालक व भागधारक ३. बिना घटालीया - भागधारक	840000	४.५७%	X0000	440000	८.४२%	
W	निमीत इम्पेक्स प्रा.लि.		840000	४.५७ %	X0000	440000	८.४२%	
	केतुल एन्टरप्रायझेस	१. केतुल झटाकिया- संचालक व भागधारक २. अतुल झटाकिया- संचालक व भागधारक						

. स्पष्टीकरण अहवाल बाब क्र.४ मधील कंपनी कायदा २०१३ चे कलम ५५ वगळावे. टीप (११) प्राप्तकर्त्याचे नाव अंबालाल आहे (अनबालाल नाही) आणि शेवटून दुसरे प्राप्तकर्त्याचे नाव कविता झटाकिया आहे (कवित ए झटाकिया नाही). टीप (५) मध्ये समभाग है अयोग्य व्यापा आहे (योग्य व्यापारप्रमाणे नाही). टीप (४) आवश्यक दिनांक २० ऑगस्ट, २०२१ आहे (२ ऑगस्ट, २०२१ नाही). टीप (१५) सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्स अन्वये सुचितप्रमाणे फसर् आर्थिक गुन्हेगार म्हणून संचालक व प्रवर्तकांचे शब्द नाहीत. टीप (६) प्राथमिक शेअर्स खरेदी करण्यास सर्व प्रवर्तक व एका संचालकाची इच्छा असल्याचे दर्शविण्यात यावे. १६३(१)(ग) मध्ये असे नमुद आहे की, आवश्यक असेल त्याप्रमाणे सदर नियमनाच्या तरतुदीनुसार विहित प्रतिभूतींचे मुल्य पुर्नमोजणी वितरक करतील आणि १६३(१)(ह) मध्ये असे नमुद आहे की, सदर नियमात विहित वेळे दरम्यान दराचे पुर्नमोजणीनुसार देय रक्कम देण्यात आलेली नाही, विहित प्रतिभूती हे टीप (१२) नंतर प्राप्तकर्त्याद्वारे रक्कम दिल्यानंतर वेळेपर्यंत पुढे सुरू राहील जी अतिरिक्त केली जाईल.

सुचनेत ठराव क्र.४ मधील शब्द विशेष ठराव म्हणून खालील ठराव मंजूर करण्यात योग्य असेल त्याप्रमाणे विचारात घेणे हे मुद्रीत झालेली नाही आणि आवश्यक दिनांक २० ऑगस्ट, २०२१ आहे (२१ ऑगस्ट, २०२१ नाही).

^र. स्वतंत्र मुल्यांकनकर्तांकडून प्राप्त मुल्य व मुल्यांकनाबाबत अधिक असल्यास तद्नुसार दर विचारात घेतले जातील.

वर्थ इन्व्हेस्टमेंट ॲण्ड ट्रॅडिंग कंपनी लिमिटेडद्वारे दिनांक: १८ सप्टेंबर, २०२१ श्री, निमीत आर, घटालीय संचालक

नमुना अ जाहिर अधिसूचना नसी ॲण्ड बॅकरप्टसी बोर्ड ऑफ इंटिया (इनसॉल्व्हेस्सी रिझोल्युशन प्रोसेस फॉर कॉपॉरेट पर्सन्स) रेखुलेशन्स, २०१६ चे नियम ६ अन्वये) रार्डज डंडिया पढोपढाओ प्रायव्हेट लिमिटेडच्या धनकोंचे लक्षा वेधण्याकरित

		आवश्यक तपाशल
8	कॉर्पोरेट ऋणकोचे नाव	राईज इंडिया पढोपढाओ प्रायव्हेट लिमिटेड
2	कॉर्पोरेट ऋणकोची स्थापना तारीख	१७ सप्टेंबर, २०१४
m	ज्या प्राधिकरणाअंतर्गत कॉर्पोरेट ऋणको स्थापना/नोंदणीकरण झाले आहे	कंपनी निबंधक, दिल्ली
У	कॉर्पोरेट ऋणकोचे कॉर्पोरेट ओळख क्रमांक /मर्यादित दायित्व ओळख क्रमांक	यु७२२००डीएल२०१४पीटीसी२७१६७२
ų	कॉर्पोरेट ऋणकोचे नोंदणीकृत कार्यालय व प्रधान कार्यालयाचे (काही असल्यास) पत्ता	नोंदणी कार्यालयः ए३/१३०, सेक्टर १७, रोहिणी नॉर्थ वेस्ट, दिल्ली -११००८९. कॉर्पोरेट कार्यालयः ट्रेड वर्ल्ड, डी विंग, ४था मजला, कमला मिल्स कंपाऊंड, लोअर परळ, मुंबई-४०००१३.
Ę	कॉर्पोरेट ऋणकोंच्या संदर्भात दिवाळखोरी प्रारंभ तारीख	आदेश दिनांक:0३.0५.२०२१ (कंपनी याचिका क्र.आयबी-८६९/ (एनडी)/२०११ मणील टिनांक 0३.०५.२०२१ रोजींच एनसीएलटी आदेशानुसार) आयआपतीकडे सुनेबी तारीख: ९७.०५.२०११ (याचिकाक्यांच्या समुप्देशकाद्वारे ई-मेलने १७.०१.२०२१ रोजी आयआरपीद्वारे आदेश प्रत प्राप्त)
b	दिवाळखोरी ठराव प्रक्रिया समाप्तीची अंदाजित तारीख	३०.१०.२०२१ (आदेश प्रत प्राप्त तारखेपासून अर्थात ०३.०५.२०२१ पासून १८० दिवस)
۷	अंतरिम रख प्राधिकारी म्हणून कार्यरत अपतदारी अधिकाऱ्याचे नाव व नोंदणी क्रमांक	श्री. मोहन लाल जैन नोंदणी क्र.:आयबीबीआय/आयपीए-००२/आयपी-एन०००६ /२०१६-१७/१०००६
٩	मंडळासह नोंदणीकृत प्रमाणे अंतरिम ठराव प्राधिकाऱ्याचे पत्ता व ई-मेल	पत्ताः एफ -२/२८, सेक्टर १५, रोहिणी, नवी दिल्ली-११००८९. ई-मेलः ml_jain@sumedhamanagement.com
१0	अंतरिम ट्राव प्राधिकाऱ्यासह पत्रव्यवहाराकरिता वापरावयाचे पत्ता व ई-मेल	दावा सादर करण्याचा पत्ता: द्वारा सुमेधा मॅनेजमेंट सोल्युशन्स प्रा.लि., बी-१/१२, २रा मजला, सफदरजंग एन्क्लेव्ह, नवी दिल्ली-११००२९. ई-मेल: cirp.riseindiappl@gmail.com
११	दावा सादर करण्याची अंतिम तारीख	०१.१०.२०२१ (आयआरपीची नियुक्ती/आयआरपीकडे सूचनेच्या तारखेपासून अर्थात १७.०९.२०२१ पासून १४ दिवस)
१२	अंतरिम ठराव प्राधिकाऱ्याद्वारे दिलेले कलम २१ चे उपकलम (६ए) चे नियम (बी) अंतर्गत धनकोंचे वर्ग, काही असल्यास	उपलब्ध नाही.
१३	वर्गाप्रमाणे धनकोंचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून कार्यरत पतदारी अधिकाऱ्याचे नाव (प्रत्येक वर्गाकरिता तीन नावे)	उपलब्ध नाही.
१४	अ) आवश्यक नमुना व ब) अधिकृत प्रतिनिधींचे तपशिल उपलब्ध असल्याचे पत्ता	अ. दावा नमुना डाऊनलोड करण्यासाठी वेवलिंक https://www.ibbi.gov.in/home/downloads ब. लागु नाही.

ठराव प्रक्रिया प्रारंभ करण्याचे आदेश राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, नवी दिल्ली न्यायपीठ ६ यांनी दिला आहे. तथापि आदेश . भायआरपीकडे सुचित करण्याची तारीख १७.०९.२०२१ आहे जी याचिकाकर्त्याच्या समुपदेशकाद्वारे ई–मेलने केली आहे. **राईज इंडिया पढोपढाओ प्रायव्हेट लिमिटेड**च्या धनकोंना येथे कळविण्यात येत आहे की, बाब क्र.१० मध्ये नमूद पत्त्यावर अंतरीम टराव

. मधिकाऱ्याकडे ०१.१०.२०२१ रोजी किंवा त्यापूर्वी त्यांच्या दाव्याचे पुरावे सादर करावे. आर्थिक धनकोंनी त्यांचे दाव्याचे पुरावे फक्त विद्यु आर्थिक धनकोंनी त्यांचे दाव्याचे पुरावे फक्त विद्युत स्वरूपातच सादर करावेत. अन्य इतर भागधारकांनी त्यांच्या दाव्याचे पुरावे व्यक्तिश: टपालारू

दाव्याचे चूकीचे किंवा फसवे पुरावे सादर केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल

मोहन लाल जैन, अंतरिम ठराव प्राधिका

नोंद.क्र.:आयबीबीआय/आयपीए-००२/आयपी-एन०००६/२०१६-१७/१०००

जाहीर सूचना

(१) श्री. अमित एस. शाह, (२) श्रीमती निरुपा एस. शाह व (३) श्री. सुरेंद्र के शाह हे वसंत आराधना (बी/सी/डी) को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड या सोसायटीचे फ्लॅट क्र.डी/ २०४, २रा मजलाबाबत संयुक्त सदस्य असल्याचा दावा आणि संयुक्त मालक आहेत, यांचा पत्ता: वसंत आराधना (बी/ सी/डी) को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, डहाणूकरवाडी, महावीर नगर, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७ आणि त्यांना सदर फ्लॅट क्र.डी/२०४ या जागेबाबत वितरीत अनुक्रमांक २८१ ते २८५ धारक भागप्रमाणपत्र क्र.०५७ हस्तांतर करण्याची इच्छा आहे. सदर मालकांकडून प्रवास करतेवेळी सदर भागप्रमाणपत्र हरवले आहे म्हणून त्यांनी दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी अर्ज केला आहे.

सोसायटी याव्दारे सर्वसामान्य जनता/ दावेदार/आक्षेपकर्ता यांच्याकडून सदर मालकांना दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी त्यांचे दावा/आक्षेप पृष्ठ्यर्थ सर्व दस्तावेजांच्या प्रतींसह सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांच्या आत त्यांचे दावा किंवा आक्षेप मागवित आहेत. जर वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/ आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर सोसायटीच्या उप-विधीअंतर्गत तरतुदीप्रमाणे सोसायटीचे भांडवल, मिळकतीतील दय्यम भागप्रमाणपत्र वितरणास सोसायटी मृक्त असेल.

च्या वतीने व करिता वसंत आराधना (बी/सी/डी) को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड सही/-सचिव/खजिनदार

दिनांक: १८.०९.२०२१ ठिकाण: मुंबई

	£Ĩ.
shubham	कॉर्पो
Jiidbiidiii	३२, ३

भम हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कं.लि.

कार्यालय: ४२५, उद्योग विहार फेज ४, गुरगाव-१२२०१५ (हरयाणा), दूर.:०१२४-४२१२५३०/३१/ मेल: customercare@shubham.co, वेबसाईट: www.shubham.co

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत शुभम हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी लिमिटेडचे (यापुढे शुभम म्हणून उल्लेख) प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ (अधिनियम) च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(२२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी खाली नमुद केलेल्या तारखेला वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार खाली नमुद केलेल्या कर्जदारांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत सदर मागणी सूचनेत नमुद केलेली रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते. कर्जदार हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी

सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा ताबा घेतलेला आहे. विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला

असल्यास त्यांनी **शुभम हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी लिमिटेड** यांच्याकडे संपुर्ण रक्कम आणि त्यावरील करारदराने पुढील व्याज व प्रासंगिक खर्च व

कर्जदारांचे लक्षा वेद्यण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतूद आहे मागणी सूचन कर्जदार/सहकर्जदाराचे नाव रक्रम पुचनेची तारीख तारीख कर्ज क्र.OBEL1910000005023908, फ्लॅट क्र.३०१, ३रा मजला, बी विंग, कृष्णा रेसिडेन्सी, ?5.05.30.39 98.09.7079 इमारत क्र.३, लोधा हेवन निळजेजवळ, सर्व्हे क्र.११८, हिस्स १७,८१,५९५/ क्र.९ए, जुना सर्व्हें क्र.११८, हिस्सा क्र.९ई, नवीन सर्व्हें क्र.१५४, हिस्सा क्र.९ ए १, नवीन सर्व्हें क्र.१५४, हिस्सा मीरादेवी भरत जैस्वाल अमित भरत जैस्वाल क्र.९ई, गाव निळजे, डोंबिवली पुर्व, डोंबिवली कल्याण ठाणे, महाराष्ट्र-४२१२०४. फ्लॅट क्र.००१/१, २, तळमजला, जुने नाव हिरा अपार्टमेंट, कर्ज क्र.OKAL1709000005008015, १६.०९.२०२१ ११,६९,८९१/ नवीन नाव मारुती कृपा अपार्टमेंट, एमएनसी हाऊस क्र.१२, प्रशांत गजानन जाधव रेश्मा प्रशांत जाधव ००१/१,२, सीटीएँस क्र.१९६८/१, हाफसन आळी, ठाणे महाराष्ट्र-४२१३०८. फ्लॅट क्र.४०४, ४था मजला, बी विंग, सेन्चुरी, रायगड १६.०९.२०२१ कर्जक.OAKL1809000005015153, ३३,५०,९८३/ (महाराष्ट्र), महाराष्ट्र-४१०२१०. प्रज्ञा सुभाष घोडके फ्लॅट क्र.००१, तळमजला, बयोबाई निवास, घर क्र.०२९१ १६.०९.२०२१ कर्ज क्र.OKAL1908000005021929 (ए), एनएमएमसी मालमत्ता कर क्र.बीईएल-केएआर०२९१ नुतन विश्वनाथ कारंडे, १५,२२,६३६/ प्रतिभा विश्वनाथ कारंडे घर क्र.०२९१-०००२(ए), मालमत्ता कर क्र.बीईएल-केएआर०२९१/०००२ व घर क्र.०२९१-०००३(ए), मालमत्त कर क्र.बीईएल-केएआर०२९१/०००३, गाव करावे, नेरूळ पश्चिम, नवी मुंबई, जिल्हा व तहसिल ठाणे, महाराष्ट्र-४००७०६ फ्लॅट क्र.१०४, १ला मजला, रॉलेक्स कॉम्प्लेक्स, विंग ए, कर्ज क्र.OPAL1907000005021783, 98.09.7079 रमेश देवराज यादव ११३/१७, १०२/१०/१२/१३/१, १४/१५पी/१५पी/१७, १२,३९,५६३/ पी१७/पी, १०३/५, २२, १०४/१/९/१०, गाव काल्हेर, तालुका निर्मला रमेश यादव भिवंडी, जिल्हा ठाणे, ठाणे, महाराष्ट्र-४२१३०२. ६ कर्ज क्र.OPVL1909000005023212, २६.०६.२०२१ पलॅट क्र.२०६, २रा मजला, ओम हेरिटेज को-ऑप. सोसायटी १६.०९.२०२१ लि., प्लॉट क्र.७०६ ००३, सेक्टर १९, शाहबाज गाव बेलापूर हाजरा शाहित खान जिल्हा ठाणे, नवी मुंबई, महाराष्ट्र-४००६१४. कर्ज क्र.OVIR1910000005023663, फ्लॅट क्र.ए/४०६, ४था मजला, साई सावली अपार्टमेंट, सर्व्हे १६.०९.२०२१ क्र.४११, हिस्सा क्र.ए/१/बी, गाव गास, ता. वसई व जिल्हा जीवन तिरुवा, १२,४८,०९३/

नवल सिंग पालघर, ठाणे, महाराष्ट्र-४०१२०३. प्राधिकृत अधिकारी ठिकाण: गुरगाव शुभम हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी लिमिटेड दिनांक : १८.०९.२०२१



ठिकाण: मुंबई

होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड

सीआयएन: यु६५९९०एमएच२०१०पीटीसी२४०७०३, वेबसाईट: homefirstindia.com द्र.क्र.:१८००३०००८४२५ ई-मेल: loanfirst@homefirstindia.com

> परिशिष्ट-४-ए (पहा नियम ८(६)) स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता विक्री सूचना

सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ८(६) अन्वये स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना. सर्वसामान्य जनतेस आणि विशेषतः कर्जदार व सहकर्जदारांना रकाना (२) नसार येथे सचना देण्यात येत आहे की. प्रतिभत धनकोकडे रकाना (३) नसार तारण/अधिभारीत असलेल्या स्थावर मालमत्तेचा खाली नमद तपशिलानसार देय रक्कम अधिक व्याज मक्ततेकारेता **होम फर्स्ट फायनान्स** कंपनी इंडिया लिमिटेडच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी वास्तविक ताबा घेतलेला आहे आणि ज्याअर्थी देयके परतफेड करण्यात कसुर केली असल्याने खालील स्वाक्षरीकर्त्यांनी खाली नमुद्रप्रमाणे जसे आहे जेथे आहे. जसे आहे जे आहे व जसे जे आहे या तत्त्वावर सदर मालमत्तेच्या विक्रीद्वारे देयके मुक्त करण्याची प्रक्रिया सदर कायद्याच्या कलम १३(१२) अन्वये खालील स्वाक्षरीकर्त्यांना अधिकार दिलेले आहेत. **होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड** यांना देव रकाना (१) नुसार कर्जदार व सहकर्जदारांकडून देय रकमेच्या वसुलीकरिता लिलाव विक्री ऑनलाईन पद्धतीने केली जाईल.

अ. क्र.	कर्जदार व सहकर्जदाराचे नाव	मालमत्तेचे तपशील	मागणी सूचना तारीख	मागणी सूचना रक्कम	ताबा दिनांक	राखीव किंमत (रू.)	इरठे (रू.)	लिलावाची तारीख व वेळ	इरठे व दस्तावेज सादर करण्याची अंतिम तारीख	प्राधिकृत अधिकाऱ्याचे क्रमांक
1.	अन्वर युसुफ शेख, रेश्मा अन्वर शेख	३०६, १ए, तुळशी कळश, तुळशी इस्टेटस्, कल्याण-कर्जत हावये, दिव्या हॉटेलजवळ, नेरळ, कर्जत, रायगड-४२१५०३.	०४.०७.२१	12,53,919	०७.०९.२१	12,95,946	1,29,595	20-10-2021 (11am-2pm)	१८.१०.२०२१ (सायं.५.००वा.)	9770491073
2.	अर्चना रविकांत पवार, रविकांत बंडु पवार	पलॅट क्र.३०९, बी विंग, ऑचिंड रेसिडेन्सी, सम्यक संका कॉलेज, आडवली, ढोकाळी, हाजी मलंग रोड, कल्याण पुर्व, मुंबई-४२९३०६.	0४.0७.२१	11,26,618	06.09.78	9,28,000	92,800	20-10-2021 (11am-2pm)	१८.१०.२०२१ (सायं.५.००वा.)	9082349344
3.	दिनेश पांचा पटेल, जसुबेन पांचालाल पटेल	फ्लॅट क्र.३०२, इमारत २, टाईप ए ईएसजी संकुल, सी विंग, सब्हें क्र.८४/५, पॉलिटेक्नीक कॉलेजजवळ, म्हस्कळफाटा, कल्याण-गोवेली रोड, गाव अंखर, टिटवाळा पुर्व-४००६०१, ठाणे-४००६०१.	08.06.78	19,65,931	06.08.28	18,52,500	1,85,250	20-10-2021 (11am-2pm)	१८.१०.२०२१ (सायं.५.००वा.)	9923768111
4.	दिपक मास्ती गायकर, पुनम विकास तांबे	३०४ २ बी विंग, शिव साईधाम रेसिडेन्सी, फेज २, सर्व्हें क्र.५, हिस्सा क्र.११, द्वारका शाळेजवळ, नांदिवली, कल्याण पुर्व, कल्याण, महाराष्ट्र-४२१३०६.	०४.०७.२१	12,42,865	0७.0९.२१	20,71,000	2,07,100	20-10-2021 (11am-2pm)	१८.१०.२०२१ (सायं.५.००वा.)	9923768111
5.	सुधिरकुमार विजयप्रसाद सोनी, बिंदा देवी	फ्लॅट क्र.२०४, ए विंग, ईएसजी विश्वा, सर्व्हें क्र.५९/५बी, गोवेली-टिटवाळा स्थानक रोड, टिटवाळा पुर्व, महाराष्ट्र-४२१६०५.	०४.०७.२१	8,42,434	०७.०९.२१	7,04,000	70,400	20-10-2021 (11am-2pm)	१८.१०.२०२१ (सायं.५.००वा.)	9923768111
6.	योगेश कमलाकांत जाधव, शोभा योगेश जाधव	फ्लॅट क्र.२०१ ०६, विंग-२६, हिमालया कॉम्प्लेक्स, गाव पाषाणे, ता. कर्जत, वांगणी, ठाणे, महाराष्ट्र-४१०२०१.	०४.०७.२१	7,94,686	०७.०९.२१	7,12,500	71,250	20-10-2021 (11am-2pm)	१८.१०.२०२१ (सायं.५.००वा.)	9923768111
7.	संदेश वाय. सावर्डेकर, सविता यशवंत सावर्डेकर, शशिकांत बन्सी दाभाडे	पलॅट क्र.२१०, इमारत ४, कमान्डर्स हिरा सिद्धी होम्स, सी-१, सर्व्हे क्र.१६/ २, कराडे खुर्द, ॲन्थोनी गॅरेजजवळ, पनवेल, महाराष्ट्र–४१०२०७.	०४.०७.२१	14,18,470	०७.०९.२१	16,00,200	1,60,020	20-10-2021 (11am-2pm)	१८.१०.२०२१ (सायं.५.००वा.)	8655084459
8.	गणेश विश्वास कोलथरकर, निमता राजाराम कदम	फ्लॅट क्र.००९, अष्टविनायक रेसिडेन्सी १, ए विंग, काका-दा-ढाबा रोड, आडिवली, ढोकाळी, कल्याण पुर्व, कल्याण-४२१३०६.	०४.०७.२१	7,78,306	०७.०९.२१	10,19,426	1,01,943	20-10-2021 (11am-2pm)	१८.१०.२०२१ (सायं.५.००वा.)	9770491073

ई-लिल	गव सेवा पुरवठादार		ई-लिलाव वेबसाईट/त		इरठे/इतर रक्व		शाखा आयएफएफसी कोड	लाभ	गार्थीचे
			नियम व अटीक	रिता	करण्यासाठी र	ब्रातेक्र.		न	ाव 💮
हेल्प ल संपर्क व	नाव: मे. ई-प्रॉक्युरमेंट टेक्नॉलॉजिस लि ईन क्र.: ०७९-६८१३ ६८०३ यक्ती: राम शर्मा – ८००००२३२९७ ramprasad@auctiontiger.net	, ,	http://www.homefirstindia https://homefirst.auctionti	ger.net हो	९१२०२००३६२ ६ म फर्स्ट फायनान्स कंपन ॲक्सिस बँक लिमिटेड अंधेरी (पुर	नी इंडिया लिमिटेड, इ. एमआयडीसी,	UTIB0000395	होम फर्स्ट फ	अधिकारी जयनान्स कंपनी लिमिटेड
-								·	_

बोली वाढविण्याची रक्कम: रु.२०,०००/—. वेबपोर्टल (https://sarfaesi.auctiontiger.net) वर देण्यात आलेल्या ई-लिलाव माध्यमाने खालील स्वाक्षरीकर्ताद्वारे विक्री केली जाईल. ई-लिलाव निविदा दस्तावेज ज्यामध्ये ऑनलाईन ई-लिलाव बोली प्रपत्र, घोषणा पत्र, ऑनलाईन लिलाव विक्रीच्या सर्वसाधारण नियम व अटी समाविष्ट आहेत ते पोर्टलवर उपलब्ध आहे. प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या सर्वोत्तम ज्ञान आणि माहितीप्रमाणे मिळकर्तीवर कोणतेही भार नाहीत. तथापि, इच्छूक बोलीदारांनी त्यांची बोली सादर करण्याआधी लिलावात ठेवलेल्या मिळकर्तीवर भार, त्यांचे मालकी हक्क आणि मिळकतीला बाधा आणणाऱ्या दावे/अधिकार/थकबाकीदारांनी त्यांची स्वतंत्र चौकशी करून घ्यावी. ईं-लिलावाची जाहिरात म्हणजे **होम फर्स्टकडू**न कोणतेही वचन किंवा कोणतेही सांगणे असल्याचा अर्थ काढू नये किंवा तसा समज करून घेऊ नये. होम फर्स्टला ज्ञात असलेल्या किंवा नसलेल्या अशा सर्व वर्तमान आणि भविष्यातील भारांसह मिळकत विकली जात आहे. प्राधिकृत अधिकारी/तारण धनको कोणत्याही त्रयस्थ पक्षकारांच्या दावे/अधिकार/थकबाकीसाठी कोणत्याही प्रकारे जबाबदार नसतील. विक्री सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत विहित अटी/ नियमांच्या अधीन होईल.

सरफायसी कायदा २००२ अन्वये ३० दिवसांची वैधानिक विक्री सूचना

कर्जदार/हमीदार यांना िललावाच्या तारखेपूर्वी अनुषंगिक खर्च आणि तारखेपर्यंत व्याजासह मागणी सूचनेत नमूद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी याद्वारे अधिसूचित करण्यात येत आहे. कसुरबार ठरल्यास मिळकतीचा लिलाव करण्यात येईल आणि उर्वरितथकबाकी काही असल्यास व्याज आणि खर्चीसह करण्यात येईल

तिकाण: मुंबई

उद्देशाकरिता नोंद दिनांक म्हणून बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१ ही तारीख निश्चित केली आहे.

१०२०४१४४

बजाज हेल्थकेअर लिमिटेडकरिता सही / आकाशकुमार केसर्र (कंपनी सचिव)

पाधिकत अधिकारी

कॅनरा बँक, माटुंगा बाझार शाखा

संचालक मंडळाच्या आदेशान्वये

विरोधात

मतांची%

0.0033%

0.0002%

अवैध/स्थगित

मतांची संख्या

दिनांक: १९.०९.२०२१

सही/- प्राधिकृत अधिकारी होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड